शासकीय गोदाम दुरूस्तीच्या कामांसाठी
निधी उपलब्ध करून देणेबाबत.
(सन २०१९-२०)

महाराष्ट्र शासन
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग
शासन निर्णय क्रमांकः गोदादु- १११९/प्र.क्र.३२/नापु-१६ ब
हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०००३२
दिनांक:- २४ जुलै, २०१९

वाचा :-

१) शासन निर्णय क्रमांक:- गोदादु-१११६/ ३०६७/ प्र.क्र. १२७९-भाग-१/नापु-१६ब, दि.१५.५.२०१७.
२) शासन निर्णय क्रमांक: गोदादु-१११६/ ३०६७/ प्र.क्र. १२७९/नापु-१६ब, दि.१५.५.२०१७.
३) शासन निर्णय क्रमांकः- गोदादु-१११७/VIP/प्र.क्र.१४७०/नापु-१६ ब, दि.०२.०१.२०१८.
४) शासन निर्णय क्रमांक: गोदादु-१११८/ प्र.क्र.१७/नापु-१६ब, दि. १६.३.२०१८.
५) शासन निर्णय क्रमांक: गोदादु-१११८/ प्र.क्र.१०/नापु-१६ब, दि. १९.४.२०१८.
६) शासन निर्णय क्रमांक: गोदादु-१११८/ प्र.क्र.१२/नापु-१६ब, दि. १९.४.२०१८.
७) शासन निर्णय क्रमांक: गोदादु-१११७/VIP/ प्र.क्र.१४७७/नापु-१६ब, दि. १९.४.२०१८.
८) गोदादु-१११८/ प्र.क्र.११/ नापु-१६ब, दि. १९.४.२०१८.
९) शासन निर्णय क्र. गोदादु-१११७/ VIP/ प्र.क्र. १४७६/ नापु-१६ब, दि. १९.४.२०१८.
१०) शासन निर्णय क्र. गोदादु-१११८/ प्र.क्र.१३/नापु-१६ब, दि. २३.४.२०१८.
११) शासन निर्णय क्रमांक: गोदादु-१११६/ प्र.क्र. १२७९/ नापु-१६ब, दि. २३.५.२०१८.
१२) शासन निर्णय क्रमांक: गोदादु-१११८/ प्र.क्र. १६/ नापु-१६ब, दि. १५.६.२०१८.
१३) शासन निर्णय क्रमांक: गोदादु-१११८/ प्र.क्र.१५/ नापु-१६ब, दि. १५.६.२०१८.
१४) शासन निर्णय क्रमांक: गोदादु-१११८/ प्र.क्र. ४१/ नापु-१६ ब, दि. १५.६.२०१८.
१५) शासन निर्णय क्रमांक: गोदादु-१११८/ प्र.क्र. ४०/ नापु-१६ ब, दि. १५.६.२०१८.
१६) शासन निर्णय क्रमांक: गोदादु-१११८/ प्र.क्र.१४/ नापु-१६ब, दि. २६.६.२०१८.
१७) शासन निर्णय क्र. गोदादु-१११८/प्र.क्र.७८/नापु-१६ब, दि. ३०.६.२०१८, दि. १४.८.२०१८ व दि.४.९.२०१८.
१८) शासन निर्णय क्रमांक: गोदादु-१११६/ प्र.क्र. १२७९/ नापु-१६ब, दि.९.७.२०१८.
१९) शासन निर्णय क्रमांक: गोदादु-१११६/ प्र.क्र. १३२३/ नापु-१६ब, दि.११.७.२०१८.
२०) शासन निर्णय क्रमांक: गोदादु-१११७/ प्र.क्र. १३७५/ नापु-१६ब, दि.११.७.२०१८.
२१) शासन निर्णय क्रमांक: गोदादु-१११७/ VIP/ प्र.क्र. १४७४/ नापु-१६ब, दि.३०.७.२०१८.
२२) शासन निर्णय क्रमांक: गोदादु-१११७/ प्र.क्र. १३७५/ नापु-१६ब, दि.२१.८.२०१८.
२३) शासन निर्णय क्रमांकः- गोदादु-१११८/प्र.क्र.७८/नापु-१६ ब, दि.३०.०३.२०१९.
२४) शासन निर्णय क्रमांक: गोदादु-१११९/ प्र.क्र.३२/ नापु-१६ब, दि.१०.५.२०१९.
२५) शासन निर्णय क्र. गोदादु-१११९/ प्र.क्र. १३५ भाग-१/ नापु-१६ब, दि.२८.५.२०१९.

प्रस्तावना :-

सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत राज्यातील शिधापत्रिका धारकांना जीवनावश्यक वस्तूचे वितरण करण्यात येते. भारतीय अन्न महामंडळाकडून प्राप्त होणाऱ्या अन्नधान्याची साठवणूक राज्य शासनाच्या गोदामामध्ये केली जाते. संदर्भीय शासन निर्णयांन्वये शासनाच्या गोदाम दुरुस्ती कामांना प्रशासकीय मान्यता दिलेल्या गोदाम दुरुस्ती कामांसाठी निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:-

प्रशासकीय मान्यतेसंदर्भातील शासन निर्णयातील नमूद अटींच्या अधीन राहून खाली नमूद केलेल्या गोदाम दुरुस्ती कामांना पुढील विवरणपत्रात दर्शविल्याप्रमाणे निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात येत आहे.

अ. क्र.	जिल्हा	तालुका	गोदामाचे नाव	कामाचे स्वरूप	प्रशासकीय मान्यते नुसार अंदाजित खर्च (रू.)	सदर आदेशान्वये वितरित करण्यात येत असलेला निधी (रु.)
१)	रायगड	रोहा	वरसगाव-कोलाड	वीट बांधकाम करणे, गिलावा करणे, रंगकाम करणे, रोलींग शटर बसविणे ,जी.आय.सीट बसविणे, इत्यादी	१६,९९,९४१	२,३२,३९०
२)	रायगड	अलिबाग	अलिबाग	छत बदलणे, गिलावा करणे, रंगकाम करणे, रोलींग शटर बसविणे इत्यादी	९,९७,६४३	४,९८,८२२
३)	रायगड	माणगाव	गोरेगाव शासकीय गोदाम क्र.१	अस्तित्वातील सीजीआय शिट काही ठिकाणी खराब झालेले असल्यामुळे ४० टक्के शिट बदलणे, गिलावा करणे, रंगकाम करणे, रोलींग शटर बसविणे इत्यादी	१७,९४,५६०	३,१४,०४८
४)	रायगड	माणगाव	गोरेगाव शासकीय	अस्तित्वातील ए.सी.शिट पूर्ण खराब झालेले असून ज्याऐवजी	११,९१,८८८	२,०८,५८०

अ. क्र.	जिल्हा	तालुका	गोदामाचे नाव	कामाचे स्वरूप	प्रशासकीय मान्यते नुसार अंदाजित खर्च (रू.)	सदर आदेशान्वये वितरित करण्यात येत असलेला निधी (रु.)
			गोदाम क्र.२	सिजीआय शिट टाकण्याचे प्रस्तावित करण्यांत आलेले आहे, रंगकाम करणे, रोलींग शटर बसविणे इत्यादी.		
५)	रायगड	अलिबाग	पोयनाड	जुने ,खराब पत्रे काढून कोटेड सिट्स बसविणे, गिलावा करणे, रंगकाम करणे, रोलींग शटर बसविणे इत्यादी	९,९६,९११	४,९८,४५६
६)	रायगड	अलिबाग	रेवदंडा	जुने खराब पत्रे काढून कोटेड सिट्स बसविणे, गिलावा करणे, रंगकाम करणे, रोलींग शटर बसविणे इत्यादी	९,९९,५७०	३,४९,८५०
७)	रायगड	अलिबाग	हाशिवरे	जुने खराब पत्रे काढून कोटेड सिट्स बसविणे, गिलावा करणे, रंगकाम करणे, रोलींग शटर बसविणे इत्यादी	९,९७,५९३	४,९८,७९७
८)	रायगड	सुधागड	पाली शासकीय गोदाम क्र.२	फरशीचे नुतनीकरण करणे, दरवाजे व खिडक्यांची दुरुस्ती करणे, गिलावा दुरुस्ती करणे, इमारतीस आतुन व बाहेरुन रंगकाम करणे, छताचे नुतनीकरण इत्यादी	२५,९५,७६२	४,५४,२५८
९)	रायगड	कर्जत	नेरळ	जुने पत्र्याचे छप्पर काढून नवीन बसविणे, दरवाजे व खिडक्यांना दुरुस्ती करणे, खराब झालेल्या लादीच्या ठिकाणी नवीन लादी	४२,२२,८९१	३,८१,०७६

अ. क्र.	जिल्हा	तालुका	गोदामाचे नाव	कामाचे स्वरूप	प्रशासकीय मान्यते नुसार अंदाजित खर्च (रू.)	सदर आदेशान्वये वितरित करण्यात येत असलेला निधी (रु.)
				बसवणे, भिंतीना गिलावा करणे, इमारतीस अंतर्बाहय रंगकाम करणे व तैलरंग लावणे, चौकीदाराची जुनी खोली पाडून नवीन खाली बांधणे, गोदामास व वाचमन रुमला जोता संरक्षण फरशी बसविणे, गोदामासमोरील जागेवर दगडी फरस बसविणे इत्यादी		
१०)	रायगड	कर्जत	उरण	छतावरील सर्व जीआय पत्रे काढून नवीन बसवणे, खराब असलेले रोलींग शटर, खिडक्या व दरवाजे इत्यादी बदलुन नवीन बसविणे, विट, दगडी, आरसीसी इत्यादी बांधकामे दुरुस्ती करुन प्लास्टर, पॉईटिंग व रंगकाम करणे, शौचालयाचे नुतनीकरण करणे, नविन दरवाजे, संडास भांडे, वॉशबेसिन व नळ बसविणे, संरक्षण भिंतीचे विट, दगड, आरसीसी खराब बांधकाम नुतनीकरण करुन प्लास्टर, पॉईटिंग व रंगकाम करणे इ.	२७,०९,८३८	२,३२,६५९

अ. क्र.	जिल्हा	तालुका	गोदामाचे नाव	कामाचे स्वरूप	प्रशासकीय मान्यते नुसार अंदाजित खर्च (रू.)	सदर आदेशान्वये वितरित करण्यात येत असलेला निधी (रु.)
११)	रायगड	मुरुड	मुरुड	छताची दुरुस्ती करणे, दरवाज्या खिडक्या बसविणे, आतून बाहेरुन रंगकाम करणे, दरवाज्या खिडक्याचे रंगकाम करणे, आतून बाहेरुन प्लॅस्टर करणे, पेव्हर ब्लॉक बसविणे, शटर बदलणे इत्यादी	२४,७९,४९४	४,३३,९१२
१२)	रायगड	सुधागड	पाली शासकीय गोदाम क्र.१	फरशीचे नुतनीकरण करणे, दरवाजे व खिडक्यांची दुरुस्ती करणे, गिलावा दुरुस्ती करणे, इमारतीस आतुन व बाहेरुन रंगकाम करणे, छताचे नुतनीकरण इत्यादी	२५,६१,५६७	२,७३,३४९
१३)	रायगड	माणगाव	माणगाव शासकीय गोदाम क्र.१	अस्तित्वातील सीजीआय शीट काही ठिकाणी खराब झालेली असल्याने ४० टक्के शीट बदलणे, रंगकाम करणे प्लास्टरींग, इ.	२४,६५,२३२	४,३१,४१६
१४)	रायगड	माणगाव	माणगाव शासकीय गोदाम क्र.२	अस्तित्वातील सीजीआय शीट काही ठिकाणी खराब झालेली असल्याने ४० टक्के शीट बदलणे, रंगकाम करणे प्लास्टरींग इ.	३०,७२,१२८	५,३७,६२२
१५)	पालघर	जव्हार	जव्हार शासकीय गोदाम क्र.१	जुने लोखंडी पत्रे काढून प्री कोटेड शिटस बसविणे, मोडकळीस आलेले दरवाजे खिडक्या बदलणे,	७६,७९,००९	२४,३४,६७२

अ. क्र.	जिल्हा	तालुका	गोदामाचे नाव	कामाचे स्वरूप	प्रशासकीय मान्यते नुसार अंदाजित खर्च (रू.)	सदर आदेशान्वये वितरित करण्यात येत असलेला निधी (रु.)
				रोलींग शटर व कोल्याप्सीबल गेट बसविणे.जुने प्लास्टर व रंगकाम करणे, सुरक्षा रक्षक कक्षाचे बांधकाम, अस्तित्वातील संरक्षक भिंत व गेटची दुरुस्ती करणे, कॉंक्रिट रस्त्याचे बांधकाम करणे व इतर आवश्यक बाबी इत्यादी.		
१६)	पालघर	जव्हार	जव्हार शासकीय गोदाम क्र.२	लोखंडी पत्रे काढून प्री-कोटेड शीटस बसविणे,दरवाजा खिडक्या बदलणे, रोलीग शटर बसविणे,प्लास्टर करणे, रंगकाम करणे, संरक्षक भिंत व गेटची दुरुस्ती करणे इ.	४६,८७,८५३	८,२०,३७५
१७)	सिंधुदुर्ग	कणकवली	फोंडा	धान्य गोदामाची चालू दुरुस्ती करणे (जी.आय.छत्र घालणे) (अंदाजपत्रकाप्रमाणे)	१६,१९,८३०	५,६६,९४१
१८)	परभणी	सेलू	सेलू येथील विश्राम-गृहा जवळील गोदाम क्र.१	Plinth Protection & Internal C.C.Road & Drain (अंदाजपत्रकानुसार)	३९,८२,३०६	४,७५,५०९
१९)	परभणी	जिंतूर	जिंतूर गोदाम क्र.१	गोदाम परिसरात ड्रेनचे बांधकाम करणे,फरशी बसविणे,हमाल शेडचे	१५,८८,९१८	१,३५,७४३

अ. क्र.	जिल्हा	तालुका	गोदामाचे नाव	कामाचे स्वरूप	प्रशासकीय मान्यते नुसार अंदाजित खर्च (रू.)	सदर आदेशान्वये वितरित करण्यात येत असलेला निधी (रु.)
				बांधकाम करणे,नवीन लोखंडी पत्रे बसविणे,गोदामास रंग काढणे इ.		
२०)	परभणी	जिंतूर	जिंतूर ता.जिंतूर येथील गोदाम क्र.२	गोदामाच्या मुख्य प्रवेशद्वारासाठी कमानीचे बांधकाम करणे व लोखंडी गेट बसविणे, गोदाम किपरसाठी कॅबिनचे बांधकाम करणे इ.	३२,३१,२९९	२,७९,४६१
२१)	परभणी	जिंतूर	बामणी	संरक्षक भिंत, रंगरंगोटी करणे इ.	२०,६०,६२३	१,८४,०५७
२२)	परभणी	जिंतूर	बोरी शासकीय गोदाम क्र.१	संरक्षक भिंत, रंगरंगोटी करणे इ.	२४,६१,९०१	२,१०,४२०
२३)	परभणी	जिंतूर	बोरी शासकीय गोदाम क्र.२	गोदामाच्या मुख्य प्रवेशद्वारासाठी कमानीचे बांधकाम करणे व लोखंडी गेट बसविणे, गोदाम किपरसाठी कॅबिनचे बांधकाम करणे, सिमेंट कॉक्रीट रस्ता तयार करणे इ	१३,५१,९६१	८९,९७८
२४)	परभणी	परभणी	परभणी शासकीय गोदाम क्र.१	नवीन पत्रे बसविणे, गोदामाच्या बाहेरील परीसरात सिमैंट कॉंक्रीटीकरण करणे , फरशी बदलणे, रंगरंगोटी करणे इत्यादी	३२,४८,०८५	११,३६,८३०

अ. क्र.	जिल्हा	तालुका	गोदामाचे नाव	कामाचे स्वरूप	प्रशासकीय मान्यते नुसार अंदाजित खर्च (रू.)	सदर आदेशान्वये वितरित करण्यात येत असलेला निधी (रु.)
२५)	परभणी	परभणी	परभणी शासकीय गोदाम क्र.२	Plinth Protection & Internal C.C.Road & Drain (अंदाजपत्रकानुसार)	३३,३३,०६७	२,९९,०८०
२६)	परभणी	परभणी	परभ-णी शास-कीय गोदाम क्र.३	नवीन पत्रे बसविणे, गोदामाच्या बाहेरील परीसरात सिमेट कॉक्रीटीकरण करुन सीसी नालीचे बांधकाम करणे, फरशी बदलणे, रंगरंगोटी करणे इत्यादी	३१,७७,८६०	२,७१,९१८
२७)	चंद्रपूर	वरोरा	शेगाव बु. शास-कीय धान्य गोदाम	भिंत बांधणे इ.	१०,१४,१४६	१,७७,४७६
एकूण						**१,२४,२७,६९५**
(अक्षरी रुपये:- एक कोटी चोवीस लाख सत्तावीस हजार सहाशे पंच्यान्नव रुपये फक्त)						

२. उक्त कामे पूर्ण झाल्यानंतर कामाचे उपयोगिता प्रमाणपत्र शासनास सादर करण्याची दक्षता जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी घ्यावी.

३. सदर गोदाम दुरूस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर हे काम मंजूर अंदाजपत्रकाप्रमाणे उत्कृष्ट झाल्याबाबतची खातरजमा संबंधीत कार्यकारी अंभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी संयुक्तरित्या करून तसा स्थल निरिक्षण अहवाल तयार करावा व तो अभिलेखामध्ये जतन करून ठेवावा.

४. सदरहू निधी ठेव अंशदान म्हणून वर्ग करता/ठेवता येणार नाही, याची नोंद घ्यावी.

५. सन २०१९-२० या वित्तीय वर्षामध्ये सदर गोदाम दुरूस्तीचा खर्च "मागणी क्रमांक एम-२, मुख्य लेखाशिर्ष २४०८ अन्न साठवण व वखार साठवण, (०३) प्रापण वितरण व किंमत नियंत्रण (०३) (०२) मुफसल, (योजनेतर) (दत्तमत) (२४०८ ०१०८) २७ लहान बांधकामे" या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा.

६. संबंधित गोदाम दुरुस्तीकामासाठी प्रशासकीय मान्यता आदेशानुसारच्या खर्चापेक्षा अधिक निधी वितरीत होणार नाही याबाबत संबंधित जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दक्षता घ्यावी. याबाबतची संपूर्ण जबाबदारी जिल्हा पुरवठा अधिकारी यांची राहील.

७. प्रशासकीय मान्यतेच्या आदेशात कामाचे संक्षिप्त स्वरूप नमूद करण्यात आलेले असून प्रत्यक्षात गोदाम दुरूस्तीचे काम सादर केलेल्या दुरूस्ती कामांच्या अंदाजपत्रकानुसारच पूर्ण करण्यात यावे. म्हणजेच सादर केलेल्या अंदाजपत्रकात समाविष्ट बाबीनुसार गोदाम दुरूस्तीचे काम पूर्ण करण्यात यावे.

८. वित्तीय अधिकार नियम पुस्तिका १९७८ च्या भाग पहिला उपविभाग-पाच मधील अनुक्रमांक १० नुसार तसेच महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम नियम पुस्तिकेतील परिच्छेद क्रमांक १३४ नुसार प्रशासनिक विभागास प्रदान करण्यात आलेल्या वित्तीय अधिकारानुसार सदरचा आदेश निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०१९०७२५१४३०२८४७०६ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

MAHESH PATHAK

Digitally signed by MAHESH PATHAK
DN: c=IN, st=Maharashtra,
2.5.4.20=e9535c95dc1a6714290a6a1e084b3bb4cc266f737f88ea4b79e3f83c4a7ca12d, postalCode=400032,
street=MANTRALAYA,MUMBAI,
serialNumber=89b136784be463271bbba2095dbd148bf1e0f6a85adaff8cf4665692d20f2e76, ou=FOOD CIVIL SUPPLIES AND CONSUMER PROTECTION, o=GOVERNMENT OF MAHARASHTRA,
cn=MAHESH PATHAK
Date: 2019.07.25 14:40:00 +05'30'

(महेश पाठक)
प्रधान सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. उप आयुक्त (पुरवठा), कोंकण / औरंगाबाद / नागपूर.
२. वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मुंबई.
३. जिल्हाधिकारी, रायगड, पालघर, सिंधुदूर्ग, परभणी, चंद्रपूर.
४. जिल्हा पुरवठा अधिकारी, रायगड, पालघर, सिंधुदूर्ग, परभणी, चंद्रपूर.

५. कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, रायगड, पालघर, सिंधुदूर्ग, परभणी, चंद्रपूर.

६. जिल्हा कोषागार अधिकारी, रायगड, पालघर, सिंधुदूर्ग, परभणी, चंद्रपूर.

७. महालेखापाल-१/२ (लेखा परीक्षा), मुंबई/ नागपूर.

८. महालेखापाल-१/२ (लेखा व अनुज्ञेयता), मुंबई/ नागपूर.

९. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई (वित्तीय सल्लागार व उपसचिव मार्फत)

१०.वित्त विभाग (व्यय-१०, अर्थोपाय व अर्थसंकल्प-३), मंत्रालय, मुंबई.

११.नियोजन विभाग (का-१४११), मंत्रालय, मुंबई.

१२.सहाय्यक संचालक (संगणक), लेखा व कोषागारे, मुंबई/नागपूर.

१३.निवड नस्ती/नापु-१६ब.

****